

जा.क्र. का.अभि./अ विभा./2045/२०२४
दिनांक ०३/०९/२०२४

ITC Cell, E-2815980
M. H. & A. D. Authority
Inward No.: 3236
Date: 11.09.24

प्रति,

ना-हरकत प्रमाणपत्रधारक;

१. श्रीम. निता पारसराम भाटीया (रुम नं. २३, दुसरा मजला)

२. श्री.नोएल सेबिस्टियन अल्बुक्युर (शॉप नं. २०, तळ मजला)

इमारत क्र. २०-२०अ, २२-२२अ, २४-२४अ, २अ,

४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई.

वास्तुशास्त्रज्ञ,

मे. आय. के. अँड असोसिएट्स

सदनिका क्र. १७०५, राघवेंद्र मंदीर, गुलशन नगर

ओशिवारा, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२

विषय :- उपकरप्राप्त इमारत क्र. २०-२०अ, २२-२२अ, २४-२४अ, २अ, ४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई च्या (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे सहाव्या टप्प्यात दुरुस्तीबाबत.
- ना हरकत प्रमाणपत्र जारी करणेबाबत.

संदर्भ :- १. वास्तुशास्त्रज्ञ, मे. आय. के. अँड असोसिएट्स, यांचे दिनांक ०६.०८.२०२४ रोजीचे पत्र व सोबत प्रस्ताव.

२. या कार्यालयाची टिप्पणी क्र. ०१२१, दिनांक १२-०८-२०२४

३. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे पत्र क्र. १८६६, दिनांक २१-०८-२०२४
अन्वये जारी करण्यात आलेले (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र

४. उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांचे वास्तुशास्त्रज्ञ, मे. आय. के. अँड असोसिएट्स, यांस पत्र क्र. १८६७, दिनांक २१-०८-२०२४

महोदय / महोदया;

विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन पत्र क्र. ३ अन्वये उपमुख्य अभियंता (परि-०१) / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांचे मार्फत (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रातील अटी व शर्तीची प्रामुख्याने खालील अटींची पुर्तता आपण हे पत्र प्राप्त झाल्यापासुन १५ दिवसांत करावी, अन्यथा सदर ना-हरकत प्रमाणपत्र रद्दबाबतल करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी.

अट क्र. १०) या कार्यालयामार्फत द्वितीय संयुक्त पाहणी करण्यात आल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये.

अट क्र. १८) प्रस्तावित इमारत दुरुस्ती केल्यानंतर सदर इमारत सुस्थितीत येईल, या बाबत नोंदणीकृत Structural Engineer चे त्याच्या Letter head वरिल मुळ प्रमाणपत्र व सदर Structural Engineer च्या नोंदणी प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत अंदाजपत्रकासोबत सादर करणे आपणास बंधनकारक आहे.
(प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

अट क्र. २२) सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. १७४२, दिनांक २८.११.२०२३ अन्वये सदर इमारतीवर दुरुस्तीपोटी विविध टप्प्यांत आतापर्यंत एकुण रु.३३,०१,४४७/- (रुपये तेहेतीस लाख, एक हजार, चारशे सत्तेचाळीस) इतका खर्च झाला आहे. सबब सदर झालेला खर्च व (परताव्यासह) ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे प्रस्तावित दुरुस्ती कामास कमीत कमी ५१% भाडेकरु / रहिवासी यांची संमती असल्याचे प्रमाणपत्र आपण (ना-हरकत प्रमाणपत्र धारक यांनी) या कार्यालयास सादर करावे. (प्रमाणपत्राचा मसुदा संलग्न)

वरील अटी व शर्तीं व्यतिरीक्त सदर कामाच्या देयकाच्या अदायगीसाठी सादर करण्यात येणाऱ्या मोजमाप वहीवर (Measurement Book) ना-हरकत प्रमाणपत्र धारकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यावी.

सोबत :-

- १) अट क्र. १८ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- २) अट क्र. २२ प्रमाणे प्रमाणपत्राचा मसुदा
- ३) संदर्भाधिन पत्र क्र. ३ ची प्रत
- ४) संदर्भाधिन पत्र क्र. ४ ची प्रत

आपली विश्वासु,


कार्यकारी अभियंता ०३/०९/२०

‘अ’ विभाग / मुं.इ.दु.व पु. मंडळ

प्रत;

- सहाय्यक आयुक्त / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव अग्रेषित.
- कार्यकारी अभियंता (शहर-२) / इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बांधणी) / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव
- कार्यकारी अभियंता / माहिती व संचार तंत्रज्ञान कक्ष, यांस माहितीस्तव व मा. मुख्य अधिकारी / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांच्या पत्र क्र. ६०८६, दिनांक ११.०७.२०२३ अन्वये सदर ना-हरकत प्रमाणपत्राची प्रत म्हाडाच्या संकेतस्थळावरील दुरुस्ती मंडळाच्या Page वर Upload करण्यासाठी. (सोबत- ना-हरकत प्रमाणपत्राची छायांकित प्रत)
- सहाय्यक अभियंता (पाणी खाते) / अ विभाग / बृहन्मुंबई महानगर पालिका यांस माहितीस्तव.
- सहाय्यक लेखाधिकारी (परि-०१) / मुं.इ.दु.व पु. मंडळ यांस माहितीस्तव.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(म्हाडाचा घटक)

MUMBAI BUILDING RECONSTRUCTION BOARD
RECONSTRUCTION BOARD महाराष्ट्र शिक्षण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ नं. १०३ जारी

(A MHADA UNIT) विषय :- इ.क्र. २०-२०आ, २२-२२आ, २४-२४आ, २५, ४, शहिद गांधी रोड, मंडळ संख्या

कुलाबा, मुंबई आ विभाग या इमारतीचे दुरुस्ती काम (उपकर क्रमांक अ-८८६(१०)).
संदर्भ:- कार्यकारी अधिकारी / आ विभाग / मुं. इ. दु. व पु. मंडळ यांची कार्यालयीन ठिप्पणी क्र. ET-०१२१
दि. १२.०८.२०२४.

म्हाडा



महामारणपालिका हृदद आ विभाग मध्यील उपकर प्राप्त इ.क्र. २०-२०आ, २२-२२आ, २४-२४आ, २५, ४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई ला संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, असे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स आय. के. अॅण्ड असोसिएट्स, यांनी प्रमाणित केल्यानुसार व अशी दुरुस्ती इमारतीतील भाडेकरू / रहिवाशी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मध्यील कलम १०२ नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र (परताव्यासाह) स्वतः प्राप्त करून घेऊ इच्छितात असा लेखी प्रस्ताव त्याचे वास्तुशास्त्रज्ञ मेसर्स आय. के. अॅण्ड असोसिएट्स, यांनी त्यांचे पत्र दि. ०६.०८.२०२४ अन्वये का.अ./ आ विभागास दि. ०६.०८.२०२४ रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यानुसार सदर इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी, सकाम अधिकारी म्हणून खालील अटीवर हे ना-हरकत प्रमाणपत्र (परताव्यासाह) देण्यात येत आहे. तसेच भाडेकरू / रहिवाशयांच्या विनंतीनुसार इमारतीची संरचनात्मक दुरुस्तीचे सर्व प्रक्रियेत खालील व्यक्ती ना-हरकत प्रमाणपत्र धारक म्हणून काम करतील व मंडळाचे दृष्टीने ठेकेदार असतील.

१. श्रीम. निता पारसराम भाटीया (रुम नं. २३, दुसरा मंजळा) - ना-हरकत प्रमाणपत्र धारक
२. श्री. नोएल सेबिस्टियन अल्बुकप्यर (शॉप नं. २०, तळा मंजळा) - ना-हरकत प्रमाणपत्र धारक

अटी व वर्ती :-

हे ना हरकत प्रमाणपत्र कोणताही पुर्वग्रह न ठेवता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे नकाशे व अंदाजपत्रक मंजूर करेल असे गृहित घरून देण्यात येत आहे, कोणत्याही कारणासाठी ज्यामध्ये नकाशे व अंदाजपत्रके न स्विकारण्याचे अठी व शर्तीचे पालन करण्यात काही दोष रहाऱ्ये किंवा इतर कोणतेही कारण न दाखविता ना-हरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यामुळे कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा ना-हरकत प्रमाणपत्र धारकाकडून किंवा अन्य भाडेकरू / रहिवाशयाकडून स्विकारण्यात येणार नाही.

१. दुरुस्तीचे काम मंडळातर्फ नोंदणी झालेल्या ठेकेदाराकडूनच करवून घेणे ना-हरकत प्रमाणपत्र धारकावर बंधनकारक आहे. तसेच, मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. १९८११ दिनांक ०९/१२/२०२२ अन्वये नमुद केलेल्या अट क्र. ३(१) नुसार कार्यवाही करणे पुरुषत्वात्मक आहे. "३(१) एखादा दुरुस्तीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राद्वारे ठेकेदाराची नेमणूक बंधनकारक आहे." या ना-हरकत प्रमाणपत्राची मुदत ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या तारखेपासून दिं वर्षापर्यंत ग्राहय राहिल आणि या कालावधीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल. दिं वर्षाच्या (१८ महिने) मुदतीनंतर योग्य समर्थनासह मंडळास लेखी विनंती करणे आवश्यक राहिल अन्यतः हे ना-हरकत प्रमाणपत्र आयोआप रद्द समजण्यात येईल.
२. इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement) हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या नियीच्या दूरस्तीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल. दिं वर्षाच्या (१८ महिने) मुदतबाढीसाठी मुदतवाढ हवी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र धारकांनी मुळ मुदत संघणयापूर्वी किमान १ महिना मुदतबाढीसाठी योग्य समर्थनासह अवलंबून राहिल.
३. इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement) हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या नियीच्या

[पृष्ठ क्र. ०७/०८]

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०९९.
दूरध्यांनी २६५४०५००० / २६५५२०५० / २६५५१४५५
फैक्स नं.: ०२२-२६५५२०५८/२६५५१४५९

Griha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 099.
Phone : 66405000 / 26592877 / 26591397
Fax No: 022-26592058/26591459
Website : www.mhada.maharashtra.gov.in

**इ.क्र. २०-२०आ, २२-२२आ, २४-२४आ, ३आ, ४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई अ
विभाग(उपकर क्रमांक अ-८८६(१०)), नाहरकत प्रमाणपत्र(परताव्यासह)**

४. मुंबई महानगर पालिकेच्या व मंडळाच्या मंजुरीपेक्षा अन्य काम करण्यात आले तर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्रधारक आणि वास्तुशास्त्रज्ञ योच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इमारत दुरुस्तीच्या केलेल्या खर्चाची परतफेड (Reimbursement) केली जाणार नाही.
 ५. ढोबळ नकाशात (Block Plan) मध्ये दर्शविलेल्या मजल्याच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात मजल्यांची संख्या ढोबळ नकाशापेक्षा जास्त असेल तर सदर जास्तीच्या मजल्यांची / मजल्यांची संख्यातक किंवा अन्य दुरुस्ती प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या व तसेच मंडळाच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय ना-हरकत प्रमाणपत्र धारकास करतायेणार नाही. रहिवाश्यांची संख्या का.अ./अविभाग हयांनी व वास्तुशास्त्रज्ञ हयांनी १० भाडेकरू / रहिवाशी [०७ अ.नि. + ०३ निवासी = १० अ.नि. व नि.] असल्याचे सादर केले आहे, ते स्विकारण्यात यावे. इमारतीच्या बांधकाम क्षेत्रफळ बाबत जर तफावत असल्यास वास्तुशास्त्रज्ञाच्या योग्य खुलासा का.अ. / अविभाग हयांनी क्षेत्रफळ तपासून, प्रमाणित करून अंदाजपत्रक व नकाशे सादर करावे.
 ६. प्रत्येक भाडेकरू/रहिवाशी हयांच्या दुरुस्ती कामातील दोषांचे निरसन तसेच तक्रारींचे निराकरण ना-हरकतपत्र धारकांनी करणे बंधनकारक राहिल.
 ७. इमारत दुरुस्तीनंतरही भविष्यात आवश्यकता वाटल्यास मंडळाला इमारतीची पुनर्बाधणी करावयाचा अधिकार राहिल व त्याबद्दल रहिवाशी / ना हरकत प्रमाणपत्रधारक यांना कोणत्याही प्रकारची हरकत घेता येणार नाही.
 ८. ज्या रहिवाश्यांना मंडळाच्या संक्रमण शिबीरत जागा देण्यात आल्या असलील त्यांना इमारतीची दुरुस्ती पुर्ण झाल्यावर त्याच्या मुळ गाळयात पुर्नवसन करण्याची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारकांची राहिल.
 ९. निधीची उपलब्धता लक्षात घेऊन धोकादायक भागांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावे.
 १०. आवश्यक असेल तेहा महानगरपालिकेची आय ओ डी (Intimation of Disapproval) व सी सी (Commencement Certificate) प्राप्त झाल्यानंतर व कार्यकारी अभियंता आविभाग / दुव पु.मंडळ यांनी द्वितीय संयुक्त पहाणी केल्या नंतरच कामास सुरुवात करण्यात यावी.
- इमारतीच्या दुरुस्तीचे काम आवश्यकतेप्रमाणे इमारतीच्या सर्व भागात समप्रमाणात करण्यात यावे व ते नाहरकत प्रमाणपत्र धारकांच्या भागातच केंद्रीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
११. इमारतीचे दुरुस्तीचे काम विहित कालावधीत पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
 १२. प्रस्तावासोबत असलेल्या नकाशाप्रमाणे सामाईक भागांचे दुरुस्तीचे काम प्रथम करण्यात यावे.
 १३. लोकायुक्त महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार शक्यतो रहिवाश्यांच्या भागातील काम प्रथम करण्यात यावे व नाहरकत प्रमाणपत्रधारकांच्या भागातील काम शेवटी करण्यात यावे.
 १४. विषयांकित इमारतीच्या दुरुस्तीचे कामासाठी मंडळातर्फे वास्तुशास्त्रज्ञांची नेमणूक झाली असल्याने त्यांनी केलेल्या टप्प्यांपर्यंतच्या कामाचा भोवदला अद्य करणे तसेच मंडळातर्फे ठेकेदार नियुक्त केला असल्यास त्याचे हक्कांचे (claims) वे निराकरण करणे व सदर ठेकेदारांने मंडळातर्फे केलेल्या दुरुस्ती कामासाठी केलेल्या खर्चाची अदायगी करण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी व त्याची पुरता झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच मंडळाचे कार्यकारी अभियंता ना-हरकत पत्राद्वारे सुरु होणा-या दुरुस्ती कामाची द्वितीय संयुक्त पहाणी करतील व काम सुरु करण्यास अनुमती देतील.
 १५. इमारतीच्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणतेही अनधिकृत काम होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी वास्तुशास्त्रज्ञ व ना-हरकतपत्र धारकावर राहील व ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६८ च्या कलम ५३ अन्वये कार्यवाहीस पात्र ठरतील ना-हरकतपत्र धारकांनी याची नीद घ्यावी व तशी स्पष्ट लेखी सुचना कामास प्रारंभ करण्यापुर्वीच ना-हरकतपत्र धारकांनी वास्तुशास्त्रज्ञ यांना दियावी. महानगरपालिकेकडे आणिबाणीच्या कालावधीमध्ये घनकघरा उचलण्याबद्दल अनामत ठेव ठेवणे तसेच जागा पाणीपटटी महानगरपालिकेला भरणे या जबाबदार्या ना-हरकत प्रमाणपत्र धारकांच्या रहातील.
 - १६.

इ.क्र. २०-२०अ, २२-२२अ, ३४-३४अ, २अ, ४, झाहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई ३
विभाग(उपकर क्रमांक अ-८८५(१०)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

१७. मुंबई महानगरपालिका कायदयाच्या कलम ३४२ अनुवये आय.ओ.डी. (I.O.D.) मिळविण्याकरीता खालील बाबीची पुरुता वास्तुशास्त्रज्ञांकहून ना-हरकत प्रमाणपत्र घारकाने करून घ्यावी.
- स्थळदर्शक नकाशा (लोकेशन प्लॉन)
 - सिली सर्वे शीट क्रमांकासह इमारतीचा ढोबळ नकाशा,
 - विस्तृत नकाशा आणि वेगवेगळ्या रंगछाटमध्ये प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारे छेददर्शक देखावे व त्याच्याबरोबर इमारतीचे बांधीच क्षेत्रफळ व त्याची आकडे मोड.
 - मंडळाचे परताव्यासह नाहरकत प्रमाणपत्र,
 - इमारतीची छायाचित्रे,
 - महानगरपालिकेचे सर्व कर थकबाबीसह भरण्यांत यावेत व संबंधित विभागातील सहाय्यक करनिर्धारक व संकलक याचे उपकरासह कोणतीही थकबाबी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे,
 - संबंधित विभाग अधिकारी/महानगरपालिका यांचेकहून कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र,
 - मालमत्ता जर आरक्षणाने बाधीत असेल तर कार्यकारी अभियंता (विकास नकाशा) स.अभियंता (संपादन) महापालिका यांचे शेरे प्राप्त करून ते जोडणे.
 - इमारतीतील सर्व भाडेकरूनचे इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती करण्याकरीता लेखी हमीपत्र सदर इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत सादर करावे.
१८. सदर इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियरचे कार्यकारी अभियंता आ विभाग यांनी सदर इमारतीच्या दुरुस्तीकामासाठी मंडळा तर्फे वास्तुशास्त्रज्ञ / ठेकेदाराची नेमणूक केली असल्याने संबंधित ठेकेदाराने / वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या कामाची देय रक्कम झणजेच त्यांनी केलेल्या कामाचे देयके घारित केल्याचिवाय व मंडळाचे ठेकेदर / वास्तुशास्त्रज्ञ यांची नियुक्ती रद्द किंवा कार्यमुक्त वेळ्यानंतरच नाहरकत प्रमाणपत्र घारकाचे प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेणे बंधकनकारक राहील. दरम्यानच्या काळात इमारत संरक्षणाबाबतची संपुर्ण खबरदारी व जबाबदारी संबंधित नाहरकत प्रमाणपत्र घारकावर राहील यांची कृपया नोंद घ्यावी.
१९. सदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळातर्फे काम करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेले अंदाजपत्रक जर नाहरकत प्रमाणपत्र कामासाठी वापरणे प्रस्तावित असल्याने सदर बाब मंडळाचे निर्दर्शनास अवलोकनासाठी व मान्यतेसाठी सादर करण्यासाठी बाब टिप्पणी मंडळाचे आगामी बैठकीत सादर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी.
२०. मु. इ. दु. व पु. मंडळाद्वारे वि.नि.नि. ३३[७] अथवा ३३[९] अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, याची खातरजमा कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी केली आहे असे गृहीत घरून, हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
२१. सदर नाहरकत प्रमाणपत्र हे विषयांकीत इमारतीवर विविध टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सर्वकष दुरुस्ती खर्चाची व ५१% गाळेघारक / भाडेकरू यांची विषयांकित कामास संमली आहे याची कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी खातरजमा केली आहे असे गृहीत घरून देण्यात येत आहे.
- २२.

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
मु. इ. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४.

इ.क्र. २०-२०आ, २२-२२आ, २४-२४आ, २आ, ४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई अ
विभाग (उपकर क्रमांक अ-८८५(१०)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

Mumbai Building Repair &
Reconstruction Board,
Executive Engineer 'A' Ward,
Inward No.: -
Date :- २१८८

०६९
~~०६९~~ २६/०८ २३/०८/२०२४

जा.क्र.परिमंडळ-१/नाहप्र/ १८६६ /२०२४.
उप-मुख्य अभियंता (परिमंडळ-१) यांचे कार्यालय,
मुंबई इमारत दुर्लक्षी व पुनरर्चना मंडळ,
ए-६६, दादरकर कंपाऊंड, ताडेव, मुंबई ४०० ०३४.
दिनांक :- २३/०८/२०२४.

प्रति,

१. श्रीम. निता पारसराम भाटीया (रुम नं. २३, दुसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
२. श्री. नोएल सेविस्टियन अल्बुक्युर (शॉप नं. २०, तळ मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
इ.क्र. २०-२०आ, २२-२२आ, २४-२४आ, २आ, ४, शहिद भगतसिंग रोड, "मनोरा लॉज", कुलाबा, मुंबई अ विभाग
(उपकर क्रमांक अ-८८५(१०)). यांना खाडिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
३. प्रत, कार्यकारी अभियंता अविभाग, दु. व पु. मंडळ यांस माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
(सर्व प्रतीसह). कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या नकाशामध्ये भाडेकरू / रहिवाशयाच्या
यादीनुसार खोली क्र. / दुकान क्र. नमुद करावा.

विषयांकित "ना-हरकत प्रमाणपत्र" निर्मित करण्यापूर्वी उपरोक्त इमारतीच्या प्रस्तावित टप्प्याच्या दुरुस्तीसाठी
यापूर्वी नियुक्ती केलेल्या कंत्राठदारास निविदेच्या संबंधित कलमानुसार कार्यमुक्त केल्याची खात्रजमा करावी.
तसेच ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व सुचनांचे काढेकरू पालन होईल याची दक्षता घ्यावी.

४. प्रत, सहाय्यक महानगर पालिका आयुक्त अ विभाग, मुंबई महानगर पालिका, मुंबई.
५. प्रत कार्यकारी अभियंता (शहर-२) इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बाधणी) महानगरपालिका, १/२ दोस्ती विनस.
६. प्रत, सहाय्यक अभियंता (पाणी खाते), अ विभाग महानगरपालिका, मुंबई.
७. प्रत, सहाय्यक लेखाधिकारी (परिमंडळ-१) मुं.इ. दु. व पु. मंडळ यांना माहितीसाठी रवाना.

C. प्रति,

वास्तुशास्त्रज्ञ
ग्रेसर्स आय. कै. अॅफॅड असोसिएट्स,
१७०६, आरू बिल्डिंग, राघवेंद्र मंदिराजवळ,
गुलाबन नगर, ओशिवरा,
जोगेश्वरी(प.), मुंबई ४०० १०२.

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१)
मु.इ. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४.

O No/E/A-DIV/HR २०८८ of २०२४
Office of the Executive Engineer-'A' Ward
25 Transists Camp, Cuffe Parade
Colaba Mumbai-400 005
Date ०९/०९/२०२४

[पृष्ठ क्र. ०४/०४]

उपमुख्य अभियंता / परि-१, दुवपु क्र. १८६६ दिनांक २१.०८.२०२४ [प्रत जोडण्यांत येत आहे] मधील अटी व शर्तीच्या अधिन राहून
"ना हरकत प्रमाणपत्र" [परताव्यासह] रवाना.

सदर अटी व शर्तीची पूर्तता आठ दिवसात करण्यांत यावी, अन्यथा सदर ना हरकत प्रमाणपत्र आपोआप रद्दबातल होईल याची कृपया नोंद
घ्यावी. या कार्यालयाचे पत्र क्र. २०४५ दि. ०३.०९.२०२४ चे अवलोकन व्हावे.

अ विभाग, मु.इ. दु. व पु. मंडळ, मुंबई.

कार्यकारी अभियंता
०३/०९/२४